

राज्यात औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती
व विकास या योजनेअंतर्गत प्राप्त प्रस्तावाला
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत (२०२४-२५)

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्र.औपासू- २०२५/ प्र.क्र.५९/ उद्योग-२
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- ०४ एप्रिल, २०२५

- वाचा :-** १) शासन निर्णय क्र. आयआयआय पॉलिसी २०१०/प्र.क्र.७६८/उद्योग-२, दिनांक २२/०२/२०१३.
२) शासन निर्णय क्र.औपासू २०१२/प्र.क्र.२३४/उद्योग-२, दिनांक २५/०२/२०१४.
३) शासन शुध्दीपत्रक क्र.औपासू-२०१६/प्र.क्र.२१९/उद्योग-२, दिनांक २०/१२/२०१६.
४) सुकाणू समितीच्या नवव्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक ०३/०२/२०२३
५) शासन निर्णय क्र. औपासू-२०२२/प्र.क्र.११५/उद्योग-२, दिनांक ०९/०३/२०२३
६) उद्योग सह संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र. उसं/ औपासू/पायाभूत सुविधा/
रामगोपाल गुप्ता सऔव/२०२५/अ-२३६, दिनांक ०६/०३/२०२५
७) मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २६/०३/२०२५ रोजी संपन्न झालेल्या सुकाणू
समितीच्या बैठकीचे इतिवृत्त दिनांक २७/०३/२०२५

प्रस्तावना :

औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची १० वी बैठक दिनांक १४/०३/२०२ रोजी संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये समितीने एकूण १० सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता निधी मंजूर केला आहे. त्यापैकी, कै.रामगोपाल गुप्ता को.ऑप,इंडस्ट्रीयल इस्टेट लि.नांदेड येथे काँक्रीटचे रस्ते करण्याबाबतच्या रु. ८,३३,३८,२४०/- रकमेच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने, “सदर संस्थेमार्फत बी.टी.रोडचा समावेश करून, सुधारित अंदाजपत्रक प्राप्त करून घेवून प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरीता शासनास सादर करावा” असे निर्देश समितीने दिले होते. सुकाणू समितीने दिलेल्या निर्देशानुसार, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नांदेड यांनी सदर कामामध्ये बी.टी.रोड योग्य नसल्याचे नमूद करून, सी.सी.रोडचा समावेश असलेल्या रु. ७,२१,८५,७६०/- इतक्या रकमेच्या सुधारित अंदाजपत्रकाचा प्रस्ताव उद्योग संचालनालयाकडे फेर सादर केला असून, सुकाणू समितीच्या दिनांक २६/०३/२०२५ रोजी संपन्न झालेल्या अकराव्या बैठकीत कै.रामगोपाल गुप्ता को.ऑप.इंडस्ट्रीयल इस्टेट लि.,नांदेड या संस्थेच्या सुधारित प्रस्तावांतर्गत पायाभूत सुविधांच्या कामाकरीता रुपये ७,२१,८५,७६०/- इतका निधी समितीने मंजूर केला आहे.

सदर संस्थेने त्यांच्या हिश्याची २५ टक्के रक्कम (रु. १,८०,४६,४४०/-) कार्यान्वयन यंत्रणा (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडे जमा केली आहे. सबब, सदर संस्थेच्या कामाकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचा प्रस्ताव उद्योग संचालनालयाने त्यांच्या दिनांक ०६/०३/२०२५ रोजीच्या पत्रान्वये शासनास सादर

केला आहे. सदर प्रस्तावाची तपासणी करण्यात आली असून, प्रस्तुत संस्थेच्या रुपये ७,२१,८५,७६०/- एवढ्या रकमेच्या कामांकरीता प्रशासकीय मंजूरी देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

औद्योगिक पायाभूत सुविधा निर्मिती व विकास या योजनेअंतर्गत सुकाणू समितीने निधी वितरणास मान्यता दिलेल्या कै.रामगोपाल गुप्ता को.ऑप.इंडस्ट्रीयल इस्टेट लि.,नांदेड या संस्थेच्या पायाभूत सुविधांच्या कामांकरीता एकूण रुपये ७,२१,८५,७६० /- इतक्या रकमेच्या कामाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सादर केले आहे. त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

अ.क्र	औद्योगिक वसाहत/ समुह	पायाभूत सुविधा तपशील व कार्यान्वयन यंत्रणा	कार्यान्वयन यंत्रणाने दिलेल्या तांत्रिक मान्यतेची रक्कम (रुपये)	सुकाणू समितीने मान्यता दिल्यानुसार पायाभूत निधीतून द्यावयाची रक्कम (रुपये)
१	२	३	४	५
१	कै.रामगोपाल गुप्ता को.ऑप.इंडस्ट्रीयल इस्टेट लि.,नांदेड	1) Concrete Road – Rs 5,25,06,841.80 2) Royalti Charges – Rs 27,57,285.46 3)Material Testing Charges- Rs 2,22,775.00 Total- Rs 5,54,86,902.26 4) 5% contingencies – Rs 27,74,345.11 Total Cost – Rs. 5,82,61,247.37 Say (Net) Rs. 5,82,61,300.00 5) 18%GST Rs 1,04,87,034.00 Total – Rs 6,87,48,334.00 6) 5% ETP – Rs 34,37,416.70 Total- Rs 7,21,85,750.70 Say – Rs 7,21,85,760.00	७,२१,८५,७६० /-	५,४१,३९,३२०/-
कार्यान्वयन यंत्रणा : -(MIDC)				

२. सदर संस्थेच्या प्रकल्पाचे नकाशे व अंदाजपत्रकाची कार्यान्वयन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तपासणी केली असून, त्यास तांत्रिक मान्यता दिली आहे. कै.रामगोपाल गुप्ता को.ऑप.इंडस्ट्रीयल इस्टेट लि., नांदेड यांनी देखभाल दुरुस्तीबाबतचे हमीपत्र तसेच प्रस्तुत सुविधेचा सार्वजनिक वापर करणेबाबत हमीपत्राचा करारनामा उद्योग संचालनालयाशी दिनांक २१/०२/२०२५ रोजी केला आहे. संस्थेमार्फत या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्याबाबत ज्या अटी व शर्ती आहेत त्याची पूर्तता होत असल्याने, संस्थेच्या कामांकरीता एकूण रुपये ७,२१,८५,७६० /- (रुपये सात कोटी एकवीस लाख पंच्याऐशी हजार सातशे साठ फक्त) इतक्या खर्चाचे नकाशे व अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

३. प्रकल्प किंमतीमध्ये झालेली वाढ संस्थेस अनुज्ञेय राहणार नाही. वाढीव खर्च संस्थेमार्फत करण्यात यावा.

४. सदर प्रशासकीय मान्यता ही सुकाणू समितीच्या दिनांक १४/०३/२०२४ रोजी झालेली दहाव्या बैठकीमध्ये तसेच दिनांक २६/०३/२०२५ रोजी झालेल्या अकराव्या बैठकीमध्ये समितीने दिलेल्या मान्यतेनुसार तसेच उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय क्र.औपासू-२०१२/ प्र.क्र.२३४/ उद्योग-२, दि.२५/०२/२०१४ मधील परि. ६ नुसार देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून देण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०४०४१५११०२८३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

(सुनिता हजारी)

अवर सचिव (उद्योग), महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल, महाराष्ट्र-१(लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), मुंबई.
- २) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षण), नागपूर.
- ३) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परीक्षण अधिकारी, मुंबई.
- ५) विकास आयुक्त(उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मुंबई-४०० ०३२.
- ६) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ७) मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- ८) कै.रामगोपाल गुप्ता को.ऑप.इंडस्ट्रीयल इस्टेट लि., नांदेड
- ९) मुख्य लेखाधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
- १०) वित्त विभाग (कार्यासन अर्थसंकल्प-१४/ व्यय-१६), मंत्रालय, मुंबई.
- ११) अवर सचिव (प्रशासन-१), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १२) निवडनस्ती (उद्योग-२)